

आदिवासी क्षेत्र उपयोजना सन २०१५-१६ करिता राज्य स्तरीय योजनेसाठी अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप- " १०० मांसल कुक्कुट पक्षी पालनाद्वारे कुक्कुट व्यवसाय सुरु करणे".
(लेखाशिर्ष २४०३ बी ९३३)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.१३/कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: - १७ नोव्हेंबर, २०१५.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ३) वि.वि, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५, दि.२४.७.२०१५.
- ४) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाची नस्ती क्र.बीडीएस-२०१५/प्र.क्र.१८९/पदुम- ४

शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनेतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्र.टी-५ अंतर्गत मुख्य लेखाशिर्ष २४०३, पशुसंवर्धन- पंचवार्षिक योजनेतर्गत योजना, अनुसूचित जमातीचे कल्याण ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना, राज्ययोजनेतर्गत योजना, (०१) (१८) - १०० मांसल कुक्कुट पक्षी पालनाद्वारे कुक्कुट व्यवसाय सुरु करणेसाठी (२४०३ बी ९३३) अर्थसहाय्य या बाबीखाली रु. ५००.०० लक्ष निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

२. या अर्थसंकल्पित निधीपैकी वाचा क्र. ४ नुसार कृषि व पदुम विभागाच्या प्रस्तावास अनुसरुन ७० % निधी म्हणजेच रु. ३५०.०० लक्ष (रुपये तीन कोटी पन्नास लक्ष फक्त) प्रशासकीय विभाग / नियंत्रक अधिकारी म्हणून सचिव, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वाचा क्र. २ मधील अटी व शर्तीची पूर्तता करित असल्याने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास , नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास , आदिवासी विकास विभाग व कृषि व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाने वाचा येथील क्रमांक २ व क्रमांक ३ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१११७१६३३४९१२२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. सचिव (पदुम) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड
६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड
८. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
९. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१०. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
११. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.